

नागपूर मुख्य कार्यालय
कॉटन मार्केट, नागपूर - ४४००१८

संपर्क
 संपादकीय : ९९२२९७००२३
 वितरण : ८८८८६४७७५३
 जाहिरात : ७४४७७३५८५९ / ९३२६९०६०६२
 नागपूर कार्यालय संपर्क : ७४४७७३५८५९

नागपूर, अकोला, अमरावती, खामगांव, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशोम, भंडारा, गोंदिया, मुंबई, पालघर (ठाणे), नाशिक आणि चंद्रपूर महासागर

महासागर

Epaper: www.epaper.dainikmahasagar.in nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

वाहन दरीत कोसळले : ३ जवानांचा मृत्यू

■ वृत्तसंस्था, जम्मू, दि. ७ :
 जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागात गुरुवारी सकाळी १०:३० वाजता सीआरपीएफ जवानांचे एक बंकर वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात ३ जवानांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. ५ जवानांची प्रकृती गंभीर आहे.

सैनिकांच्या एका पथकाला घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरून घसरले आणि एका उंच उतारावरून खडबुदात पडले. घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जखमी सैनिकांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंकर वाहनात २१ सैनिक होते.

* वर्ष १६ * अंक ३८ * * गोंदिया *

शुक्रवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ ८ पाने • किंमत रु. २/-+ वितरण खर्च रु. १ = एकुण ३ रु.) * विशेष ऑफर : महासागर + नागपूर पोस्ट = ४ रु. फक्त

अद्यावलेख

खरीखरी..

कबुतरांच्या पंखात आरोग्य

कबुतरांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. गेली काही वर्षे कबुतरांना भर वस्तीमध्ये दाणे खाऊ घालण्याचा कार्यक्रम परंपरा किंवा धार्मिक कृती अथवा सेवेच्या नावाखाली सुरू असतो. कबुतर हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे असे जुन्या काळात म्हटले जायचे. कबुतर म्हणजे जुन्या काळातील डाकसेवा होती नळ आणि दमयंती यांच्या प्रेमाच्या कथेत राजहंस हा सुद्धा पक्षीय होता. तालपर्यंत असे की पक्षाविषयी सहानुभूती, प्रेम आणि भूतदया सर्वांच्या मनात असतेच. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात कबुतरांखाले आहेत. अनेक श्रीमंतांच्या घरात म्हणजे गॅलरीत किंवा गच्चीवर कबुतरांसाठी खाद्यान्न पुरविले जाते. मात्र आता मुंबईच्या उच्च न्यायालयाने असा आदेश काढला आहे की, या कबुतरांना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाणे खावता घालून त्यांची संख्या वाढवणे म्हणजे आसपास राहणाऱ्या मनुष्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. उच्च न्यायालयाने नोंदवलेले हे मत म्हणजे कायदाच असतो. गेली काही दशके परंपरा आणि धार्मिक भावना म्हणून कबुतरांना दाणे टाकत राहणे हे धार्मिक किंवा पुण्यकर्म आहे असे समजून हे कार्य अजूनही सुरूच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला या लोकांचा विरोध आहे असे नाही. अनेकांना हे आदेश अजून ठाऊकच नाहीत. केवळ अज्ञानापोटी धार्मिक श्रद्धा म्हणून अजूनही दाणे टाकणे सुरूच आहे. न्यायालयासमोर पुरावे सादर झालेले आहेत त्यावरून न्यायालय म्हणते की, काही वर्षांपूर्वी सुरू झालेली परंपरा आणि धार्मिक भावनेपेक्षा लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे. म्हणूनच त्या आदेशाचे उल्लंघन करू नका असे न्यायालयाने कठोरपणे म्हटलेले आहे. कोणतेही न्यायालय धार्मिक भावना दुखावतील असा आदेश देणार नाही. ज्या अर्थी न्यायालयाने हा आदेश दिलाय त्याअर्थी परिस्थिती निश्चितपणे गंभीर आहे. हे आपण मान्य करायलाच पाहिजे. जनतेच्या आरोग्याची आणि भावनांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे पण आता सरकारच्या भूमिकेपेक्षा न्यायालयाच्या आदेशाला अधिक वजन आहे. सरकारी कायदे कसे मोडावे आणि त्यातून कसे बाहेर पडावे यासाठी काळे डगलेवाले तयारच असतात. पण भूतदया करून स्वर्गात स्थान मिळवण्याच्या उद्देशाने कबुतर खाण्याला खाना देणे सुरू आहे. त्यामुळे आपल्या मानवी आरोग्यावर परिणाम होतोच, असे दिसल्याने भूतदया, धर्मभावना या गोष्टींना अधिक चालना देण्यापेक्षा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच सरकारनेही लोक जागरणासाठी किंवा जागृतीसाठी याचा प्रचार करावा. एकूणच हा प्रश्न कितीही पारंपरिक आणि धार्मिक भावनेशी निगडित असला तरी ज्याप्रमाणे न्यायमूर्ती म्हणत आहेत त्याप्रमाणे धार्मिक, भावनिक गोष्टीपेक्षा जन आरोग्य जास्त महत्वाचे आहे. आरोग्याला कबुतरांच्या पंखात उडून जाऊ देऊ नका, हीच आजची शिकवण आहे.

Shri...
 nagpurpost@gmail.com
 Mob. No. 9922970023

रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या ६ मुलांना ट्रकने चिरडले चौघांचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ

■ महासागर प्रतिनिधी
 गडचिरोली, दि. ७ :
 सकाळी रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांना ट्रकने चिरडल्याची भयंकर घटना गडचिरोली जिल्ह्यातील काटली येथे घडली आहे. या अपघातात ४ मुलांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे अत्यवस्थ आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



काटली गावातील मुले रोजच्याप्रमाणे पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यास गावालगतच्या नाल्याजवळ गेले होते. सकाळी ५.१० च्या सुमारास ही मुले रस्त्याच्या काठावर बसली

असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सहाही बालकांना चिरडले. यात टिंकू नामदेव भोवर (१४) व तन्मय बालाजी मानकर (१६) या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशांत दुय्योघन मेथ्राम (१४) आणि तुषार राजेंद्र मारबते (१४) यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत असलेल्या क्षितिज तुलसीदास मेथ्राम व आदित्य धनंजय कोहपरे यांना नागपूर येथे हेलिकॉप्टरने हलविण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करून आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाला शांत करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वाहनाचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.

गडचिरोली - नागपूर
 महामार्गावरील घटना

गावकऱ्यांचा संताप उफाळला

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत युवक जखमी दोघांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

किमत तो चुकानी ही होगी...

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ७ :
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिकेच्या टॅरिफचा उल्लेख न करता सांगितले की, आपल्या शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही.



गुरुवारी दिल्लीत एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, मला माहिती आहे की मला वैयक्तिकरीत्या मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु मी त्यासाठी तयार आहे. अमेरिकेने भारतावर ५०% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींचे हे विधान आले आहे. खरंतर अमेरिका भारताच्या कृषी आणि दुग्ध क्षेत्रात स्वतःच्या अटीसह प्रवेश करू इच्छिते. अनेक बैठकांच्या फेन्यांतराही भारत यासाठी तयार नाही.

मोदी गुरुवारी दिल्लीत आयोजित एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले. मोदी म्हणाले, स्वामीनाथन यांनी देशाच्या अन्न सुरक्षेला त्यांच्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांनी एक अशी जाणीव जागृत केली जी येणाऱ्या शतकानुशतके भारताच्या धोरणांना आणि प्राधान्यांना मार्गदर्शन करत राहील.

महाराष्ट्रात ५ महिन्यांत १ कोटी मतदारांची भर

■ महासागर प्रतिनिधी
 मुंबई, दि. ७ :
 काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात अवघ्या ५ महिन्यांत १ कोटीहून अधिक मतदारांची मतदार यादीत भर पडली. विशेषतः एकाच मतदाराने महाराष्ट्रासह कर्नाटक व उत्तर प्रदेशातही लागोपाठ मतदान केले. या गैरव्यवहारात भाजप व निवडणूक आयोगाने हातात हात घालून काम केले, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांसंबंधी काही ठोस पुरावेही सादर केलेत.

राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला.



राहुल गांधी यांचा पुराव्यांसह आरोप

वोट हो गया तबाहं

डोक्यातील चीप चोरीला

महाराष्ट्रात आणि देशात कुठेही मतदानाची चोरी झालेली नाही. तर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी खोटे बोलून पळून जातात. आगामी काळातील निवडणुकीत त्यांना पराजय दिसत आहे. आधीच कडूर फायरिंग साठी ते असे आरोप करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सरकारला धारेवर धरा!

■ महासागर प्रतिनिधी
 मुंबई, दि. ७ :
 उद्धव ठाकरे हे सध्या दिल्लीत आहेत. या दरम्यान ते इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक घेत काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरा, त्यांना सळो की पळो करून सोडा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांच्या शिवसेनेतील

'शिवसेना' खासदारांना उद्धव ठाकरेचे आदेश

लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली. सत्ता हेच मोदी सरकारचे ध्येय आहे, त्यांना जन हिताशी काही देणे घेणे नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

मात्र आपल्या पक्षाचा जन्मच मुळात जनहिताचा लढा देण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घ्या, सरकारला सळो की पळो करून सोडा, असे आदेश त्यांनी आपल्या खासदारांना दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मा. श्री. राजेन्द्र जैन
 माजी आमदार
 अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. गोंदिया

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्री. गणेश यशवंतराव हर्षे
 संचालक कृ. उ. वा. स. आमगांव

श्री. सुरेश यशवंतराव हर्षे
 उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया
 सभापती आरोग्य व शिक्षण विभाग जि. प. गोंदिया

श्रीकृष्ण ज्वेलर्स
 कि ओर से आप सभी को रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं

आभूषणां की ९९.९ के सोने की एक विशेष श्रृंखला।
 ब्राह्मणों के भरोसे के कारण कम समय में ही लोकप्रिय।
 हार, चूड़ियाँ, मंगलसूत्र और महाराष्ट्रीयन आभूषण के विक्रेता।

2557429, 2542486

काँफी हाऊस बिल्डिंग, गोकूळपेठ, नागपूर

SHREE SWAMI PUBLICITY

मतभेद ठिक, पण मनभेद नकोत आ. प्रविण दरेकरांचा पदाधिकार्यांना सल्ला

मुंबई : पद काहीही असो, पण पक्ष संघटन मजबूत झाले पाहिजे. मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत, असा स्पष्ट संदेश भाजपा विधान परिषद घटनेने आ. प्रविण दरेकर यांनी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकार्यांना दिला. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे बंधूंचेही खरमरीत टीका करत, दारुणोच्च भरून ठेवल्या, निवडणुकीत सगळं उघड करणार, असा सावध इशाराही दिला.बोरिवली (पूर्व) येथील पाटीदार समाज हॉलमध्ये मागाठाणे उत्तर आणि मध्य मंडळातील नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या घोषणाप्रसंगी दरेकर बोलत होते. या कार्यक्रमात भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरेकर म्हणाले, मी कोणत्या पदावर आहे यापेक्षा त्या पदाला मी न्याय देतोय का हे महत्त्वाचं आहे. पद लहान-मोठं नसतं, माणूस कामाने मोठा होतो.



महाबळेश्वरसाठी रोपवे प्रकल्पाची मागणी खासदार रविंद्र वायकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई : पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर सध्या वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्यांला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून पोलादपूर-महाबळेश्वर आणि वाई-पाचगणी-महाबळेश्वर दरम्यान रोपवे प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी ठोस मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महाबळेश्वर हे राज्यातील तसेच देशातील एक महत्त्वाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे गर्दी करतात. देशातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी ८५% उत्पन्न येथून घेतले जाते. मात्र, वाढते वाहनभार, अरंद आणि तीव्र वळणाचे घाटरस्ते, वाढती वाहतूककोंडी व प्रदूषण हे महाबळेश्वरच्या पर्यावरणासाठी गंभीर आव्हान ठरत आहे.



बंजारा लमाण तांड्यांना महसुली ग्रामपंचायतचा दर्जा देणार : जयकुमार गोरे

मुंबई : राज्यातील विविध महसूल विभागात लोकसंख्येच्या निकषावर पात्र असलेल्या बंजारा लमाण तांड्यांना महसुली ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. याबाबत अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक विभागीय आयुक्तांना थेट दूरध्वनी द्वारे सूचना दिल्या. संत सेवालाल बंजारा/ लमाण तांडा समुद्धी योजनाबाबत मंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास विभागाचे सहसचिव वी.श.बोंदरे, बंजारा/ लमाण तांडा समुद्धी योजनेच्या राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य महंत जितेंद्र महाराज, श्रावण चव्हाण तसेच समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध महसुली विभागामध्ये याबाबत निर्ह्ता अथवा पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. महसुली गावाचा दर्जा देण्याचे अधिकार विभागीय पातळीवर दिलेले आहेत. शासनाने तांड्यांच्या विकासासाठी यापूर्वी दिलेल्या 139 कोटी रुपये निधीतील झालेल्या कामांच्या खर्चाचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक तांड्यावर स्मशानभूमी व सभागृह उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी पात्र असलेल्या तांड्यांच्या प्रस्तावांना मान्यता देताना कोणतेही तडजोड केली जाऊ नये. बैठकीमध्ये समाजाच्या विविध मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा : योगेश कदम

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे आंबडवे (ता. मंडणगड) येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा, अशा सूचना गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. मौजे आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या विकास संदर्भात राज्यमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव डॉ. ना. बाबूल यांच्यासह रत्नागिरी जिल्हा समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, मौजे आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वारसा आहे. या स्मारकाचा विस्तार व पुनर्विकास करताना स्मारक परिसरातील काही घरांचे व कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.



पंतप्रधान मोदींनी भारताला निराश केले : प्रकाश आंबेडकर

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ७ : अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के हॉटॅरिफ्या मुद्यावरून वांचत बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी भारताला निराश केले. त्यांच्यामुळे अमेरिकेने भारतावर आपली इच्छा थोपली, असे ते म्हणाले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के हॉटॅरिफ लादण्याच्या घोषणा केली आहे. एवढेच नाही तर इतरही अनेक अतिरिक्त दड तयार झाले आहेत. प्रकाश आंबेडकर गुरुवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला



देशात पहिल्यांदाच एकाच वेळी हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी

■ महासागर प्रतिनिधी, पुणे, दि. ७ : पिंपरीतील एका रुग्णावर एकाच वेळी हृदय आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या प्रत्यारोपणामुळे रुग्णाला जीवदान मिळाले आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली असून, अशा प्रकारे पहिल्यांदाच दोन्ही अवयवांचे प्रत्यारोपण एकत्रितपणे करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. या रुग्णाचे वय ६० आहे. त्याने २००१ मध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड विकारामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेतले होते. मात्र, २०२४ मध्ये त्याचे मूळ प्रत्यारोपित मूत्रपिंड निकामी झाले. त्याचबरोबर डायलेटेड कार्डिओमयोग्राफीमुळे त्याच्या हृदयाचे कार्यही



अत्यंत क्षीण झाले. डायलिसिस व अनेक औषधांवर अवलंबून असलेला हा रुग्ण डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. त्या वेळी त्याच्या

सर्व चाचण्या करून त्याच्या प्रकृतीचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर एकाच वेळी हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एका अवयवदात्याचे हृदय व मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १० जूनला मिळाले. डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र, शस्त्रक्रियेनंतरचा काळ आव्हानात्मक होता. रुग्णावर दोन भिन्न अवयवांचे एकत्रित प्रत्यारोपण झाल्यानंतर, उपचारांचा पुढील टप्पा अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा होता. दोन्ही अवयवांची प्रतिकारशक्ती नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असलेले औषधोपचार वेगवेगळे असल्यामुळे उपचारांत अचूक समन्वय आणि वैद्यकीय दक्षता आवश्यक होती. वैद्यकीय पथकाने दररोज बैठकांचे आयोजन करून उपचारांची दिशा ठरवली. रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून उपचारात आवश्यक ते बदल तत्काळ

केले गेले. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तो बरा होत आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय अवयवदान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण आणि अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. वृषाली पाटील उपस्थित होत्या.

कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ७ : विरोधकांना दरेवेळी उत्तर देण्याची गरज नाही. कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. वादग्रस्त वक्तव्याने पक्षाचे नाव खराब होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी कालच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. यासह आपल्या सर्व



आमदारांना दिल्या आहेत. विरोधकांच्या आरोपाला आपल्या कामातूनच उत्तर देण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी कालच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. यासह आपल्या सर्व

पक्षाच्या खासदारांची बैठक देखील एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच सर्व मंत्री आणि आमदारांना या सूचना दिल्या गेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र, या दोन्ही निवडणुकीत भाजपचा चेहरा शिंदे यांच्या उमेदवारीसमोर होता. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा कस लागणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीची नवी मूळ दस्तऐवजी मालिका एक होता राजा अकुल त्रिपाठीसह प्रदर्शित होणार

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ७ : वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी भारतातील एक नवीन मूळ डॉक्युमेरीज एक होता राजा - अकुल त्रिपाठीसोबत सादर करण्यासाठी सज्ज आहे। ही मालिका ७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजता डिस्कवरी चॅनेल आणि डिस्कवरी प्लस वर विशेषतः प्रीमियर होणार आहे। गंभीर ऐतिहासिक घटनांची समृद्ध मांडणी आणि प्रभावी कथाकथन यांचा संगम असलेल्या या मालिकेत भारताच्या सुप्रसिद्ध तसेच अल्पपरिचित राजे-राण्यांच्या शौर्य आणि संघर्षांमधून जीवनाचा आढावा घेतला आहे। यामध्ये अप्रतिम गनिमी काव्याचे तज्ज्ञ, सागरी योद्धे आणि साम्राज्य उभारणारे शासक यांच्या कथा समाविष्ट आहेत। ही आठ भागांची मालिका प्रेक्षकांना विविध शतकांमधून आणि भूगोलामधून प्रवास घडवते। गडवाल (उत्तराखंड), मालवा (पश्चिम मध्य प्रदेश), राजपुताना (राजस्थान), दख्खन (महाराष्ट्र व तेलंगणा), कर्नाटका आणि काश्मीर - या प्रत्येक भागातून अशा राजांचे चित्रण होते ज्यांचे शौर्य इतिहास घडवणारे ठरले। भारतातह दक्षिण आशियाई प्रवासी समाजालाही ही मालिका सच्चापणे समजावी यासाठी ती इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली, या सात भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक होता राजा ही मालिका

अकुल त्रिपाठी सादर करतात, ते एक उत्कट कथाकथनकार, सांस्कृतिक अभ्यासक आणि भारतातील ऐतिहासिक कथाविषयक भाष्य करणाऱ्या सर्वाधिक सन्माननीय व्यक्तींमध्ये गणले जातात. ही मालिका अशा थोर शासक आणि नेत्यांच्या जीवनाचे चित्रण करते, ज्यांची परंपरा आणि कर्तृत्व मुख्य प्रवाहातील इतिहासाच्या पलीकडे जाऊन आजही जिवंत आहे। त्यामध्ये गोंडवाणाची राणी दुर्गावती यांचा समावेश आहे, ज्या मुघलांविरुद्ध लढताना आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी वीरमरण पावल्या; किनारपट्टी कर्नाटकमधील ज्वालामुखी स्वभावाची राणी अब्बक्का चौदा, ज्या पोर्तुगीज वसाहतवाद्यांना निर्भयपणे आव्हान देत राहिल्या; आणि काश्मीरचे ललितादित्य मुकुपीड, जेथे त्यांनी त्या भागातील सर्वात भव्य साम्राज्यांची उभारणी केली। या मालिकेत महाराणा प्रताप आणि राणा सांगा (राजस्थान), पेशवा बाजीराव प्रथम (महाराष्ट्र), राजा छत्रसाल (बुंदेलखंड), आणि राणी कर्णावती (गडवाल) यांचाही समावेश आहे. या मालिकेच्या प्रारंभाविषयी भाष्य करताना, वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी - दक्षिण आशिया विभागाचे वास्तववादी करमणूक जीवनशैली आणि बालकार्यक्रम प्रमुख साई अभिषेक म्हणाले: "एक ब्रँड म्हणून, आम्ही सदैव परिणामकारक कथांचे समर्थन करत आलो आहोत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या परीक्षेचे पेपर फुटले

■ महासागर प्रतिनिधी, पुणे, दि. ७ : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता ३री ते ९वीच्या परीक्षेचे पेपर आणि त्यांची उत्तरे खासगी युट्युब चॅनेलवर प्रसारित केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात 'कैलास सर मॅथ्स', 'म मराठी' आणि 'एस.जे. द्युशन क्लासेस' या तीन खासगी युट्युब चॅनेलची नावे समोर आली आहेत. या चॅनेलवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता परीक्षेचे पेपर प्रसारित करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहायक संचालक सतिता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता निर्दर्शनास आला. तक्रारदार सतिता शिंदे यांच्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता ३री ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शासकीय, निमाशासकीय व अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पायाभूत चाचणी घेण्यात येते.

पराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरून नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. तारीफ पासून टॅरिफ पर्यंतचा प्रवास आता 50% पर्यंत पोहोचला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या यामाध्यमातून त्यांनी देशाच्या परराष्ट्र निती वर बोट ठेवले आहे. या संदर्भातील ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणातील नितीवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत होत असलेल्या क्रिकेट सामन्यांवरून देखील सरकारवर टीका केली. इतकाच नाही तर आधी चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याची मागणी करणारे नरेंद्र मोदी देखील आता चीनला जात आहेत. यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. सध्या उद्योग आणि लघुउद्योग अडचणीत आहेत. मात्र केंद्र सरकारमधील कोणताही मंत्री या विषयावर बोलत नाही. व्यापार करारावर कोणतीच स्पष्टता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

केले गेले. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तो बरा होत आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय अवयवदान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण आणि अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. वृषाली पाटील उपस्थित होत्या.



आदित्य ठाकरेचा मोदी सरकारवर निशाणा

चीनमधून निकृष्ट बेदाण्यांची आयात जयंत पाटील यांची दिलासा देण्याची मागणी

■ महासागर प्रतिनिधी, सांगली, दि. ७ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी चीनमधून आयात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याच्या मुद्यावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांमुळे दाक्ष उत्पादक शेतकरी व देशाच्या परकीय गंगाजळीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने या बेदाण्यांची विक्री थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले, चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात त्वरित थांबवण्यात यावी यासाठी काल मान्या सांगली जिल्ह्यातील दाक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी जिन्ह्यातील दाक्ष कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. खर्तर ही बाब मी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने

सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे सरकार या विषयावर गंभीर आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडतो आहे. लहरीपणामुळे यंदाच्या दाक्ष हंगामात उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाणा उत्पादन घटले आहे. त्यात चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. हा दाक्ष बागायतदार शेतकरी जगला पाहिजे या उद्देशाने त्यांनी पिकविलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करून दाक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मजबुतीकरण करावे अशी मागणी आम्हाला लावून धरतोय. एवढेच नाही अवाळी पावसामुळे दाक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.



महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुण्याचे डॉक्टर, तुम्ही सुद्धा! सर्वोत्कृष्ट नागपूरचे रंगबावरी नाट्यकृती द्वितीय

■ महासागर प्रतिनिधी नाशिक, दि. ७ : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रदेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने डॉक्टर, तुम्ही सुद्धा या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे रंगबावरी या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

येथील महाकवी कालिदास कलामंदिरात महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रदेशिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अतिशय दर्जेदार व विविध विषयांचा वेध घेत घेणाऱ्या चारही प्रादेशिक विभागाच्या नाट्यकृतींना नाशिककर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या नाट्यस्पर्धेतला सर्वाधिक विजेते व उपविजेत्यांचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी अभिनंदन केले.

दोन दिवसीय राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा (दि. ६) समारोप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसू) अरविंद भादीकर, मुख्य तपास

अधिकारी दत्तात्रय बनसोडे, नाट्यस्पर्धेचे निमंत्रक व मुख्य अभिनय हरीश गजवे (चंद्रपूर), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडुप), पवनकुमार कछोट (छत्रपती संभाजीनगर), नाट्यस्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची उपस्थिती होती. या पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संधाना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे, चंद्रकांत जाडकर, मोनाक्षी केंडे यांनी काम पाहिले. सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे म्हणाले, महावितरणच्या

कामाचे स्वरूप पाहता नाट्यकर्मि कर्मचाऱ्यांना खूप कमी वेळ मिळतो. तरी देखील अथक परिश्रम घेत नाट्य कलावंतानी अतिशय दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नवडर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे, असे त्यांनी सांगितले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभिनय, अधिकारी, कर्मचारी व नाट्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी विकास आठे व रंगकर्मी संदीप पाचगे यांनी केले. या नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने आवर्त, पुणे प्रादेशिक विभागाने डॉक्टर तुम्ही सुद्धा, नागपूर प्रादेशिक विभागाने रंगबावरी आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाने केस नं. ९९




नाट्यप्रयोग सादर केले. पारितोषिक वितरण सोहळ्याचे राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे सर्वोत्कृष्ट नाटक : प्रथम- डॉक्टर, तुम्ही सुद्धा! (पुणे), द्वितीय- रंगबावरी (नागपूर) दिग्दर्शन : प्रथम - ज्ञानदेव पडळकर (पुणे), द्वितीय - संध्या चिर्वडे (नागपूर) अभिनय (पुरुष) : प्रथम - विजय जोशी (पुणे), द्वितीय - श्रावण कोळसुरकर (छत्रपती संभाजीनगर) अभिनय (स्त्री) : प्रथम - रोहिणी ठाकरे (नागपूर), द्वितीय - भर्ति जोशी (पुणे) नेपथ्य : प्रथम- सतीश सरोदे (पुणे), द्वितीय - राम मेस्त्री (कोकण) प्रकाशयोजना : प्रथम - अभय येरडे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय - अभिजित सिकनिस (कोकण) संगीत : प्रथम - रमेश देशमुख (नागपूर), द्वितीय - अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर) रंगभूषा व वेशभूषा : प्रथम - विकास पुरी (पुणे), द्वितीय - प्रशांत ठाकरे (नागपूर) उत्तेजनार्थ (अभिनय) : श्रद्धा मुळे (कोकण), सचिन निकम (पुणे) नायकी सायनकर (नागपूर) आणि रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले.

भारत आता दहशतवादावर डोसियर नाही, थेट क्षेपणास्त्र पाठवतो

मुंबई, ७ ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी अलीकडेच दिलेल्या मुद्देसुद्ध भाषणातून हे स्पष्ट केलं की भारताची सध्याची राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्था विरोधकांच्या चुकांवर कशी योग्य तोडगा काढत आहे. काँग्रेसच्या राजकारणामुळे देशाला जे जखमांचे दुःख भोगावे लागले, ते आजही पाकिस्तान समर्थनाचे चालणान्या दहशतवादाच्या रूपात दिसून येते. पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक चुकांमुळेच पीओके (पाकव्याप्त काश्मीर) तयार झाला आणि त्याच काळात भारताचे २,००० चौस्र किलोमीटर क्षेत्र चीनच्या ताब्यात गेले.१९७१ मधील विजयानंतरही, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने १५,००० चौस्र किलोमीटर भूमी व पीओके ताब्यात सध्याची संधी गमावली. उलट, त्यांनी पाकिस्तानच्या ९३,००० युद्धकैद्यांना सोडून इतिहासातील सर्वात मोठी रणनीतिक चूक केली. विरोधकांच्या अशाच आणि कमजोर दृष्टिकोनामुळेच दहशतवादाला खतगणी मिळाले. जमात-ए-इस्लामीव हरुरियतसारख्या

संघटनांना काँग्रेसने मोकळा पाठिंबा दिला आणि त्यामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यावर दहशतीचा विळखा बसला. याच कारणांमुळे भारत अनेक दशके दहशतवादाच्या आगीत होपळत राहिला. बाटला हाऊस एक्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर अश्रूदाहिले, पण शहीद मोहन चंद्रशर्मांसाठी संवेदनाही व्यक्त केली नाही ही काँग्रेसच्या मानसिकतेची खरी ओळख आहे. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम राजकीय इच्छाशक्तीने आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीपूर्ण योजनांनी असे काम करून दाखवले आहे, जे काँग्रेससाठी अशक्य होते. आज फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग पाहत आहे की भारा आता दहशतवादीविरोधात फक्त अख्वाल (डोझिंग) पाठवत नाही, तर थेट क्षेपणास्त्र (मिसाइल) पाठवतो.

ऑपरेशन सिंदूर हे याचे ठोस उदाहरण आहे की मोदी सरकारच्या काळात आधुनिक शस्त्रांनी सज्ज आपली सेना पाकिस्तानची संपूर्ण हवाई



संरक्षण प्रणाली फक्त अर्ध्या तासात जमीनदोस्त करण्याची ताकद ठेवते. शत्रूच्या साठारात घुसून त्यांचा नाश करणारे ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामच्या भयंकर दहशतवाद्यांचा खात्या करणारे ऑपरेशन महादेव यांनी भारताच्या अजेय शक्तीचा इशारा जगाला दिला आहे. तरीसुद्धा विरोधकांनी या ऐतिहासिक विजयांना त्यांच्या स्वतःच्या

स्वार्थासाठी कमी लेखण्याचा प्रयत्न केला. आज पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विषयी चिंता केवळ विरोधकांच्या निवेदनापुरतीच मर्यादित आहे, पण राझाला माहीत आहे की ते परत आणण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकते. संवेदनशील आणि ठाम नेतृत्वाचा हा संकल्प आता उरलेला आहे की जोपर्यंत शत्रू घाबरत नाही किंवा सुधारत नाही, तोपर्यंत दहशतवादाला मूळापासून नष्ट केलं जाईल. विरोधकांची निराशा हे दाखवते की दहशतवादी तळावर भारताची ठाम कारवाई त्यांच्या मतांच्या राजकारणाला धक्का पोहचवत आहे. दहशतवादामुक्त भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेले अमित शाह यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की आता भारत दहशतवादी तळाचा नाश करत आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना उघड करून जगासमोर आणेल. २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी घेताच, भारतीय राजकारणातील चांगल्या अमित शाह यांनी काश्मीर खोऱ्याला दहशतवादाच्या जाळ्यातून मुक्त करण्याचा

संकल्प केला. खोऱ्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अनेक संस्थांवर बंदी घालण्यात आली आणि कलम ३७० हटवून काश्मीराला तीन घराण्यांच्या ताबडीतून सोडवून, सामान्य नागरिकांच्या आतून दहशतवादी बंद झाला नाही आणि काश्मिरी तरुण दहशतवादी संघटनांपासून पूर्णपणे दूर गेले. आज काश्मीरमध्ये दगडफेक पूर्णपणे थांबली आहे, दहशतवाद्यांचे जनाजे काढले जात नाहीत आणि त्यांना ते जिथे मारले जातात तिथेच पुरण्यात येते. हा ऐतिहासिक बदल मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे आणि अमित शाह यांच्या ठाम इच्छाशक्तीमुळे शक्य झाला आहे.

अमृतकालात भारताचा बुलंद आवाज संपूर्ण जगात घुमत आहे. विरोधकांनी कितीही बदनामीचा प्रयत्न केला, तरी १४० कोटी भारतीय नवभारताच्या निर्मितीसाठी मोदी आणि शाह यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत.

इंडसइंड बँकेने राजीव आनंद यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली जाहीर

मुंबई, ७ ऑगस्ट : इंडसइंड बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज राजीव आनंद यांची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) म्हणून नियुक्ती जाहीर केली. ते २५ ऑगस्ट २०२५ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा कार्यभार सांभाळतील.



राजीव आनंद यांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील ३५ वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांनी अलीकडेपर्यंत एक्सिस बँकेत डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिले. त्यांचा कॅपिटल मार्केट्स, ट्रेझरी आणि ऑपरेटिंग मॅनेजमेंटमध्ये विशेष अनुभव आहे आणि त्यांनी खाजगी तसेच कॉर्पोरेट बिझनेसच्या वाढीत मोलाची भूमिका बजावली आहे. या नियुक्तीद्वारे, बँकेने योग्य कौशल्ये आणि दृढ मूल्ये असलेले एमडी आणि सीईओ तत्काळ ओळखण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर शिकामोतब केले आहे. या नियुक्तीबाबत भाष्य करताना इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सुनील मेहता म्हणाले: संचालक मंडळाच्या वतीने, राजीव आनंद यांचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वागत करत मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. संचालक मंडळ राजीव आणि व्यवस्थापन टीमसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे, जेणेकरून बँकेच्या वाढीला बळ मिळेल आणि उत्तम प्रशासन मानकांना प्राधान्य दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत अमूल्य पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे मनःपूर्वक आभार मानतो. संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि सर्व कर्मचारी राजीव यांचे इंडसइंड कुटुंबात स्वागत करण्यासाठी आणि या संस्थेला तिच्या पूर्ण क्षमतेपर्यंत नेण्यासाठी सज्ज आहेत.

सुपर.मनीचा फ्लाइट्सच्या अनावरणासह प्रवासी क्षेत्रात प्रवेश

बंगळुरू, ७ ऑगस्ट : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या यूपीआय-फर्स्ट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या सुपर.मनीने आज 'फ्लाइट्स'च्या अनावरणाची घोषणा केली. हा एक आगळावेगळा, भरपूर रिवांइर्स् देणारा फ्लाइट बुकिंग अनुभव आहे जो प्रामुख्याने जेन झी प्रवाशांसाठी बनवला गेला आहे. क्लिअरट्रिपकडून पाठवळ मिळालेले हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना सहजपणे देशांतर्गत उड्डाणे बुक करण्यास सक्षम करते, तर इअर ऑफर्सवर विशेष ५% फायदा अनलॉक करते. त्यामुळे फ्लाइट बुक करण्याचा हा सर्वात फायदेशीर मार्ग ठरेल. या अनावरणामुळे यूपीआय काय काय करू शकते हे दाखवण्याची सुपर.मनीची महत्त्वाकांक्षा आणखी वाढली आहे. फ्लाइट्समुळे सुपर.मनी या क्षेत्रातील आघाडीचा यूपीआय म्हणून आपले स्थान मजबूत करते आणि यूपीआयला मूलभूत व्यवहार साधनापासून अर्थपूर्ण, उच्च-मूल्याच्या व्यापारासाठी व्यासपीठात रुपांतरित करते. त्यामुळे क्रेडिट कार्ड आणि यूपीआयमधील फायद्यांमधील अंतर कमी होते, तसेच पेमेंट सोयी, सुरक्षित आणि त्वरित होते. अलीकडील क्लिअरट्रिपच्या माहितीतून असे दिसते की जेन झी ग्राहक (१९९७ ते २०१२ या दरम्यान जन्मलेले) प्रवासाच्या वर्तनात बदल घडवून आणत आहेत. फक्त अग्रभवांना, आराम आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला प्राधान्य देणे आणि क्रेडिट-आधारित पेमेंटच्या यूपीआय आणि डेबिट कार्ड निवडणे. खरेतर, जेन झी इतर वयोगटांशीही १०% अधिक यूपीआय व्यवहारांसाठी यूपीआयच्या वापरात आघाडीवर आहे. सुपर.मनी तरुण भारतीयांना फक्त यूपीआयद्वारे फ्लाइट बुक करण्याचा मार्ग देऊन या बदलाला स्वीकारत आहे. तेही बक्षिसे, फायदे किंवा नियंत्रणाचा त्याग न करता. हे जेन झीच्या मुलभूता, त्वरित समाधान आणि कर्जमुक्त अर्थव्यवस्था प्यागंण्या पसंतीशी जुळते.

फ्लाइट्स' सह आम्ही यूपीआयवरील प्रवास बुकिंगमध्ये मूल्यवर्धन करत आहोत, असे मत सुपर.मनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सिकारिया यांनी व्यक्त केले. हे पाऊल यूपीआयला केवळ दैनंदिन खर्चापुरते मर्यादित न ठेवता जीवनातील मोठे खर्च देखील सक्षम करण्याच्या आमच्या मोठ्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. एकट्याने प्रवासाचे बुकिंग असो किंवा स्वप्नातील सुटीचे बुकिंग असो, सुपर.मनीवरील फ्लाइट्सवरून निर्णय अधिक स्मार्ट, जलद आणि अधिक फायदेशीर होईल. क्लिअरट्रिपमध्ये आम्हाला फ्लाइट बुकसमर्थ्य पेमेंटचा पसंतीचा मार्ग म्हणून यूपीआय स्वीकारण्यात लक्षणीय वाढ दिसून येत आहे, असे क्लिअरट्रिपच्या मुख्य व्यवसाय आणि विकास अधिकारी मंत्री सिंधल म्हणाल्या. हा ट्रेन्ड जेन झी प्रवाशांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतो. ते यूपीआय व्यवहारांच्या सहजतेने, वेगाने आणि कर्जमुक्त स्वरूपाकडे आकर्षित होतात. प्रवास क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्राहक विभागांपैकी एकाला सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला हे बदल अधिक दृढ करतात.


भारतातील ८५% डिजिटल व्यवहार आता यूपीआयद्वारे होतात (आयएमएफ, २०२४), सुपर.मनी हे जेन झीच्या अपेक्षेनुसार एक वातावरण तयार करत आहे: जिथे पेमेंट केवळ कार्यात्मक नसून सक्षमीकरण करतात. एकेकाळी लवझरी मानला जाणारा प्रवास आता जीवनशैलीची गरज बनला आहे आणि सुपर.मनीमुळे पेमेंट वेगाने पुन्हा राहिल याची काळजी घेतली जात आहे. फ्लाइट्सच्या अनावरणामुळे या श्रेणीत आघाडी ठेवणारी शक्ती म्हणून सुपर.मनीची भूमिका साधेपणा, नियंत्रण आणि खऱ्या अर्थाने मूल्य शोधणाऱ्या भारतातील नवीन युगातील ग्राहकांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून मजबूत आहे.

महासागर

संघटनांना काँग्रेसने मोकळा पाठिंबा दिला आणि त्यामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यावर दहशतीचा विळखा बसला. याच कारणांमुळे भारत अनेक दशके दहशतवादाच्या आगीत होपळत राहिला. बाटला हाऊस एक्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर अश्रूदाहिले, पण शहीद मोहन चंद्रशर्मांसाठी संवेदनाही व्यक्त केली नाही ही काँग्रेसच्या मानसिकतेची खरी ओळख आहे. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम राजकीय इच्छाशक्तीने आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीपूर्ण योजनांनी असे काम करून दाखवले आहे, जे काँग्रेससाठी अशक्य होते. आज फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग पाहत आहे की भारा आता दहशतवादीविरोधात फक्त अख्वाल (डोझिंग) पाठवत नाही, तर थेट क्षेपणास्त्र (मिसाइल) पाठवतो.

भारत धोरणात्मक बाजारपेठ आहे : जेबी पर्क

गुरुग्राम, ७ ऑगस्ट : सॅमसंगचे सात्व्या पिढीमधील फोल्डेबल स्मार्टफोन्स –गॅलॅक्सी झेड फोल्ड७, झेड फ्लिप७ आणि झेड फ्लिप७ ए४ई लाँच झाल्यापासून पहिल्या २४ तासांमध्ये या स्मार्टफोन्ससाठी २.१ लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळाल्या.



या शानदार विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सॅमसंग साउथव्हेस्ट आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले की, भारत पद्धत क्षमता असलेली महत्त्वाची धोरणात्मक बाजारपेठ आहे आणि सॅमसंगच्या जागतिक भविष्यातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

”सॅमसंगला भारतातील विकासगतीबाबत आशा आहे, ज्याला मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यांसारखे सरकारी उपक्रम आणि प्रबळ डिजिटल परिसंस्थेचे पाठबळ आहे. सॅमसंग भारताच्या स्वावलंबी

अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहत नाविन्यता, उत्पादन आणि स्थानिक मूल्य वाढीमध्ये गुंतवणूक करत आहे,” असे पर्क म्हणाले. नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स –गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ ए४ई हे सॅमसंगच्या नोएडामध्ये कारखान्यामध्ये उत्पादित केले जात आहेत. बॅंगलूरूमध्ये सॅमसंगच्या आरॲंडडी केंद्रामध्ये काम करणाऱ्या भारतीय अभियंत्यांनी या नवीन फोल्डेबलच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे कंपनीने सांगितले.

”सॅमसंगची भारताप्रती दीर्घकालीन

अदाणी पॉवरला बिहारमध्ये २,४०० मेगावॅट क्षमतेचा नवीन ग्रीनफील्ड थर्मल पॉवर प्लांट उभारण्यास मान्यता मिळाली

अहमदाबाद, ७ ऑगस्ट : अदाणी पॉवर लिमिटेडला बिहार राज्य विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड (बीएसपीजीसीएल) कडून लेटर ऑफ इंटे (एलओआय) प्राप्त झाला आहे. या प्रस्तावनेत, अदाणी पॉवरला भागलपुर प्लांटव्यवस्थेतील पीरपैती येथे उभारण्यात येणाऱ्या २,४०० मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर प्लांटमधून उर्जा विद्युत विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एनबीपीडीसीएल) आणि दक्षिण बिहार विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एएनबीपीडीसीएल) यांना २,२७४ मेगावॅट वीज पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अदाणी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. ख्यालिया म्हणाले, बिहारमध्ये २,४०० मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठीची निविदा जिंकून आम्हाला आनंद होत आहे. आम्ही सुमारे ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून एक नवीन ग्रीनफील्ड प्लांट उभारणार आहोत, जो राज्यातील औद्योगिकीकरणाला अधिक तेजी देईल. हा प्लांट आधुनिक आणि कमी प्रदूषण करणारा अल्ट्रा-सुपरक्रिटिकल प्रकारचा असेल, जो बिहारला विश्वासार्ह, परवडणाऱ्या दातत आणि उच्च दर्जाची वीज उपलब्ध करून देईल.

या प्रकल्पासाठी इंधनाची तरतूद भारत सरकारच्या शक्ती धोरणांतर्गत मंजूर झालेल्या कोळसा लिंकिंग द्वारे केली जाईल. बांधकामाच्या टप्प्यात या प्रकल्पामुळे सुमारे १०,००० ते १२,००० लोकांना थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे, तर प्रकल्पाचे संचालन सुरू झाल्यानंतर सुमारे १,००० लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल. कंपनीला लवकरच एलओ (लेटर ऑफ अवॉर्ड) मिळण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर राज्यातील युटिलिटी कंपन्यांसोबत वीजपुरवठा करार वर स्वाक्षऱ्या केल्या जातील.

आज का अंदाज

शुक्रवार ८ ऑगस्ट २०२५

पत्थर फोड एकच

कल्याण बाजार	मुंबई बाजार
२ ३ ६ ९	२ ५ ६ ७
३४५ ४१० ३३० ११७	६७९ १२४ ७९० ४५८
१५६ ५८० ७७० ५८६	११० ३५७ ४६६ ३६८
२२७ २४३ ६११ ३६८	२२८ ११३ ११४ ७३८

८ ऑगस्ट : सर्व बाजारांसाठी

१९	४९	७२	८२
१०	४०	७३	८३
१६	४६	७५	८५

१२८	१५८	१८८	२३०
२१०	३४७	५६६	७५९
५७९	६९९	७८८	९२९

कल्याण व मुंबई कसिता तसेच सर्व बाजारासाठी जबरदस्त पास होणारे वास्तव्य मिळतील.

प्रो. बालाजी कुमार ९८२४८६०३४

झी टीव्हीच्या सरु मालिकेत मोहक मटकर ऊर्फ सरुचा मंत्रमुग्ध करणारे राजस्थानी कठपुतळी नृत्य

मुंबई, ७ ऑगस्ट : झी टीव्हीतील सरु ही मालिका सध्या उच्च दर्जाच्या नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अनिका (अनुष्का मर्चंडे) ही वेद (शगुन पांडे) याच्याशी साखरपुडा करण्यासाठी सततयोजना रचत आहे. या सगळ्या गोंधळात सरु (मोहक मटकर) ही साखरपुडा थांबवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत आहे. तिच्या डोळ्यांतून व्यक्त होणारी भावनात्मक ताकद, नाजूक अभिनय आणि तेजस्वी उपस्थिती यामुळे मोहक मटकरने प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष ठसा उमटवला आहे.

एक आगामी थराक प्रसंगात मोहक मटकर पारंपरिक राजस्थानी कठपुतळी नृत्य सादर करताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या सांस्कृतिक सादरीकरणात प्राण फुंढण्यासाठी मोहकरने राजस्थानी कठपुतळी नृत्याच्या बारकाव्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. स्वतः एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना असल्याने तिने या नृत्यशैलीतील नाजूक हावभाव आणि लयबद्ध हालचाली आत्मसात करण्यासाठी तासन्तास मेहनत घेतली. शिवाय, पारंपरिक राजस्थानी पोशाखासाठी ती वेशभूषा टीमसोबत जवळून काम करत होती.

या प्रसंगाबद्दल बोलताना मोहक मटकर म्हणाली, सरूची भूमिका साकारणे ही एक अद्भुत अनुभूती आहे. आणि हे नृत्यदृश्य माझ्यासाठी खास आहे कारण यामुळे प्रेक्षकांना सरूचा एक वेगळा पैलू पाहण्याला मिळतो. नृत्य हा नेहेमीचा माझा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे, आणि मी एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना असल्यामुळे एक वेगळी नृत्यशैली शिकवण्याची संधी मिळणे मला खूप आवडते.

राशीभविष्य

मेघ : आज सावधगिरीने व्यवसाय करा. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. तुम्हाला शुभ सण इत्यादींबद्दल माहिती मिळेल. गोंधळ आणि चिंताची स्थिती राहील.
वृश्चिक : आज काम पूर्ण होण्यात अडथळे येतील. पण काही प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पूर्वी प्रलंबित असलेले काही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मिथुन : आज तुम्हाला परीक्षा आणि स्पर्धेत यश मिळेल. तुमच्या मुलांची जबाबदारी पार पडेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कुशल व्यवस्थापनाचे कौतुक होईल. व्यावसायिक करिअरपासून पाठिंबा मिळेल.

कर्क : कामाच्या ठिकाणी समस्या कमी होतील. सहकाऱ्यांसोबत सहकार्याचे वर्तन वाढवण्याचा प्रयत्न करा. नियोजित कामात यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.
सिंह : आज तुम्हाला अशा कामात यश मिळेल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होत. कामाच्या क्षेत्रातील समस्या शांततेने सोडवाव्या लागतील. कार्यक्षेत्राबाबत नवीन कार्य योजना बनवण्या जातील.

कन्या : खाजगी व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चढ-उताराची सामना करावा लागेल. उपजीविकेच्या क्षेत्रात, लोकांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

तुळ : नोकरीत उच्च अधिकाऱाशी तुमची जवळीक वाढेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला मोठे आणि महत्त्वाचे यश मिळेल. आज कामाच्या ठिकाणी अनावश्यक धावपळ होईल. तुमचा राग नियंत्रित करा.

वृश्चिक : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील. लहान सहलीला जाण्याची शक्यता जास्त असेल. समन्वय साधण्याची आवश्यकता असेल.

धनु : आज तुम्ही राजकारणात वर्चस्व गाजवाल. तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण सतर्कता आणि सावधगिरीने करा. अन्यथा काम बिघडू शकते. मित्र व्यवसायात मदत करतील. मकर : तुम्हाला नोकरीत बदली मिळेल आणि तुमच्या इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनातील तणाव संपेल. तुम्ही मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घ्याल.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असेल. तुमचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करा. समाजात तुमची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमची महत्त्वाची कामे इतरांवर सोपवू नका.

मीन : एखादा विश्वासू व्यक्ती व्यवसायात तुमची फसवणूक करू शकतो. तुम्हाला एखाद्या पिय व्यक्तीपासून दूर जावे लागू शकते. नकोसा प्रवास करावा लागेल. आज कुटुंबात एक शुभ घटना घडेल.

स्वार्थासाठी कमी लेखण्याचा प्रयत्न केला. आज पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विषयी चिंता केवळ विरोधकांच्या निवेदनापुरतीच मर्यादित आहे, पण राझाला माहीत आहे की ते परत आणण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकते. संवेदनशील आणि ठाम नेतृत्वाचा हा संकल्प आता उरलेला आहे की जोपर्यंत शत्रू घाबरत नाही किंवा सुधारत नाही, तोपर्यंत दहशतवादाला मूळापासून नष्ट केलं जाईल. विरोधकांची निराशा हे दाखवते की दहशतवादी तळावर भारताची ठाम कारवाई त्यांच्या मतांच्या राजकारणाला धक्का पोहचवत आहे. दहशतवादामुक्त भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेले अमित शाह यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की आता भारत दहशतवादी तळाचा नाश करत आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना उघड करून जगासमोर आणेल. २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी घेताच, भारतीय राजकारणातील चांगल्या अमित शाह यांनी काश्मीर खोऱ्याला दहशतवादाच्या जाळ्यातून मुक्त करण्याचा

डीपीएस लावा नागपूरच्या अदालत ३.० इंटर-स्कूल कोर्टरूम सिस्युलेशन स्पर्धेचा यशस्वी समारोप

नागपूर (लावा), ७ ऑगस्ट : दिल्ली पब्लिक स्कूल, लावा, नागपूर यांनी अलीकडेच २ आणि ३ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या प्रमुख इंटर –स्कूल कोर्टरूम सिस्युलेशन कार्यक्रमाचा तिसरा टप्पा अदालत ३.० यशस्वीपणे आयोजित केला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, एकत्र काम करण्याची भावना आणि समाजातील जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता, जेणेकरून त्यांना कायदा आणि न्यायाच्या रोमांचक जगाचा अनुभव घेता येईल. विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये विकास करता यावा आणि नवीन गोष्टी शिकता याव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अदालत ३.० या उपक्रमात विद्यार्थ्यांतील विविध शाळांमधून ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी कला, न्यायाधीश, साक्षीदार आणि जागरूक नागरिक अशा भूमिका साकारल्या. प्रत्येक विद्यार्थ्याने गुंतागुंतीच्या कायदेशीर खटल्यांवर काम करताना आपली विचारशक्ती, तर्कशुद्ध विचार आणि बोलण्याचे कौशल्य दाखवले. या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) सुखविंदर सिंग दारी हे उपस्थित होते. ते एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि कायद्यातील जाणकार असून सध्या सिम्बायोसिस लॉ स्कूल, नागपूरचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या भाषणात डॉ. दारी यांनी न्याय ही एक मानसिक अवस्था आहे या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी एका मुलाची खूप प्रेरणादायी खरी गोष्ट सांगितली, जो चहाच्या टपरीवर काम करत होता आणि पुढे जाऊन एक नामांकित वकील बनला. डॉ. दारी यांनी पुस्तकातील शैक्षणिक शिक्षणासोबत प्रत्यक्ष कायद्याचा अनुभव देण्यासाठी शाळेने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सत्य आणि न्याय यांची मूल्ये

एचडीएफसी बँकेने नागरिकांना एपीके फसवणुकीबाबत सावध राहण्याचा महत्त्वाचा संदेश दिला

मुंबई, ७ ऑगस्ट : भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने ग्राहकांना एपीके (ईॲंडईड पॅकेज किट) फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सल्ला दिला आहे. या फसवणुकीविषयी जागरूकता वाढवून ग्राहकांचे संरक्षण करणे हे योग्यामचे उद्दिष्ट आहे. एपीके फसवणुकीमध्ये फसवणूक करणारे सहसा बँकेचे कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची संपर्क करतात. . ते एखादा मेसेज पाठवतात ज्यात एक एपीके फाइल (मोबाईल ॲप्पसारखी फाइल) असते, ही फाइल बनावट असते पण ती सरकारी संस्था किंवा बँकेकडून आल्यासारखी वाटते. जेव्हा कोणी ती फाइल डाऊनलोड करून आपल्या

मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो, तेव्हा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला संबंधित मोबाईल फोनवर पूर्ण ॲक्सेस मिळते. त्यामुळे तो फसवणेवरो मोबाईलवरील कॉल आणि मेसेज दुसऱ्या डिव्हाईसकडे वळवू शकतो आणि मोबाईलमधील माहिती चोरू शकतो, बँक खात्यात प्रवेश मिळवून परवानगीशिवाय पैसे ट्रांसफर करू शकतो. म्हणूनच, एचडीएफसी बँकेने ग्राहकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.. ही फसवणूक कशी केली जाते: फसवणूक करणारे सामान्यतः सरकारी अधिकारी, बँकेचे कर्मचारी किंवा प्रसिद्ध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. ते री-केवायसी करणे, ट्रॅफिक चालान भरणे, इनकम टॅक्सचा

परतावा मिळवणे इत्यादी कारणांवरून संपर्क करतात. अशा वेळी, पीडिताला एक बनावट एपीके लिंक असलेला मेसेज पाठवतात. पीडित व्यक्ती त्या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या मोबाईलमध्ये एक मालवेअर (सॉफ्टवेअर व्हायरस) नकळतपणे इन्स्टॉल होतो आणि त्यांना त्याची कल्पनाही राहत नाही.

काही उदाहरणे: (अ) फसवणूक करणारे लोक फोन कॉल, ई-मेल किंवा मेसेजद्वारे ग्राहकांशी संपर्क साधतात आणि बँकेकडून बोलत असल्याचे सांगतात. ते म्हणतात की केवायसी तात्काळ अपडेट करणे आवश्यक आहे, नाहीतर खाते बंद होईल अशी भीती दाखवतात. त्यानंतर एक बनावट एपीके लिंक

पाठवतात ज्यामध्ये बँकेचा लोगोही असू शकतो आणि ती ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात. हे ॲप इन्स्टॉल केल्यावर ग्राहकांना त्यांचे बँक खाते क्रमांक, डेबिट /क्रेडिट कार्ड माहिती, ओटीपी वगैरे टाकण्यास सांगितले जाते, आणि ही माहिती त्वरित चोरली जाऊन फसवणुकीसाठी वापरली जाते. (ब) काही वेळा फसवेखोर प्रादेशिक परिवहन कार्यालय चे अधिकारी असल्याचे सांगतात. ते लोकांना ई-चलान भरायचा आहे, असे सांगणारे बनावट मेसेज किंवा ईमेल पाठवतात. त्या मेसेजमध्येही धोकादायक एपीके लिंक असते. वापरकर्त्याने त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक होतो, आणि फसवणूक सुरू होते.

सोनी सबवरील प्र

गोंदिया : खमारी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत प्रत्येक गावात जावुन गावातील प्रमुख पदाधिकारी सोबत चर्चा करावी. तसेच गावातील समस्या जाणुन घ्यावे, समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावे व काही समस्या असल्यास सुचना करावे, असे प्रतिपादन माजी बांधकाम सभापती योपेंद्रसिंह (संजय) टेंभरे यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे रूग्ण कल्याण समितीची बैठक ४ ऑगस्ट रोजी



आयोजित करण्यात आली होती. या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी योपेन्द्र सिंह (संजय)टेंभरे होते. अतिथी म्हणून पं.स.सदस्य उमेंद्र उपराडे, सरपंच श्रीमती उषाताई भोंडे, सरपंच श्रीमती वर्षाताई

दिपक पटले, सरपंच मिलन रामटेककर, डॉ.कुन्दन मेश्राम, डॉ.मयुर टेभुर्नीकर, डॉ.सोनाली गौतम, डॉ.स्वाती पालादुरकर, डॉ.प्रियांशी गुप्ता, नरेश चौधरी, बबलू राने, दिपक पटले, सुरेन्द्र दमाहे, श्रीमती भुरे, श्रीमती प्रमती लिहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सभापती टेंभरे याप्रसंगी आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात.

श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा 15 ऑगस्टला

पालकमंत्री यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वाटप

गोंदिया : श्रमिक पत्रकार संघाचा टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी राईस मीलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती निमित्त ’ टिळक गौरव पुरस्कार’ आणि पत्रकारिता क्षेत्रात मागील वर्षी उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पुरस्कार तसेच एस.एस.सी. आणि एच. एस.एस.सी मधील जिल्ह्यात टॉपर आलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय असे गुणवंत विद्यार्थी तसेच गोंदिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेवांमाजी संस्था, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे, तसेच कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे यांचा सत्कार

पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार राजकुमार बडोले, खा. प्रफुल पटेल, खा. डॉ. प्रशांत पडोळे, आ. डॉ. परिणय फुके, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, सभापती डॉ. लक्ष्मण भगत, दीपाताई चंद्रिकापुरे, रजनी कुंभरे, पोर्णिमाताई डेंगे, माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिप. मुकाअ. मुरुगानथम एम, पोअ. गोरख बामरे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता राजूत पोतूडे, अशोक अग्रवाल , महेश अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत.

धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवा

उपसरपंच सोनवाने यांची मागणी

अर्जुनी मोरगवा : तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी ईसापुर ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप सोनवणे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे केली आहे.

यंदा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी धान खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यासारख्या धान उत्पादक भागांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान उत्पादित केले जाते. यंदा अपेक्षेपेक्षा कमी उद्दिष्ट दिल्यामुळे अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हातील शेतकऱ्यांची अडचण मांडत

धान खरेदीचे उद्दिष्ट किमान लिमिट वाढवल्यानंतरही फार मोठ्या शेतकऱ्यांचे धान पडून आहेत आणि विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या सात बाराअपलीड होत नसल्याने इ-पिक करून ऑनलाईन होत नाही आणि त्यामुळे धान विक्री करता यत नाही

शेतकरी अडचणीत आल्याने व्यापाऱ्याला अल्थशा दरात धान विक्री करत आहे याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या घनाची शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांची चुकारे, बोनस यांची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच दिलीप सोनवणे यांनी केली अन्यथा अर्जुनी मोर तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘रेल मदत ॲप’ रेल्वे प्रवाशांसाठी सशक्त सेवा

सुरक्षा, तक्रार,चौकशी एकत्रित हेल्पलाईन क्रमांक



गोंदिया : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरखेसाठी ,सोयीसाठी आणि समाधातकारक प्रवास अनुभवासाठी रेल मदत ॲप आणि एकत्रित हेल्पलाईन क्रमांक १३९ यांच्या मार्फत एक विश्वासार्ह

आणि सुलभ सहाय्य प्रणाली उभारली आहे. प्रवाशांना कोणतीही समस्या, चौकशीसाठी किंवा मदतीसाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फोन करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने सर्व आपत्कालीन आणि

हेल्पलाईनवर अनेक सेवा

भारतीय रेल्वेचा एकत्रित हेल्पलाईन क्रमांक १३९ हा एक ऑल इन वन क्रमांक आहे. यामध्ये प्रवासी संबंधित सर्वसाधारण चौकशी (ट्रेन वेहा, पीएनआर, तिकीट स्थिती इ.) वैद्यकीय मदत ,महिला प्रवाशांसाठी सुरक्षा, चोरी, हरविलेले सामान किंवा छेडाछाड याबाबत तक्रार,खाद्यपदार्थ व स्वच्छतेशी संबंधित तक्रारी ,जेष्ठ नागरिकांसाठी सहाय्य हा क्रमांक, कॉल, एसएमएस तसेच इंटरॲक्टिव्ह व्हाईस रिस्पॉन्स सिस्टम च्या माध्यमातून उपलब्ध आहे. भारतातील कुठल्याही भागातून कोणतयाही वेळी संपर्क साधता येते.

सामान्य सहाय्य क्रमांक एकत्र करून २४ वाय ७ हेल्पलाईन १३९ हेल्पलाईन सुरु केली आहे.

भारतीय रेल्वे विभागाने विकसीत केलेले ‘रेल मदत ’ हा एक वापरकर्ता अनुकूल मोबाईल ॲप असून तो प्रवाशांना रेल्वेच्या सेवा प्रदान करतो. ज्यामध्ये सुरक्षा,सहाय्य, कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत तातकाळ तक्रार नोंदविता येते.

जी संबंधित विभागाकडे त्वरीत पाठविली जाते. तक्रार व निराकरण, रेल्वे स्टेशन, स्वच्छता,खाद्यपदार्थ,तिकीट यासारख्या बाबतीत तक्रारी नोंदवून समाधान मिळवता येते. माहिती व चौकशी, ट्रेनची लाईव्ह स्थिती,पीएनआर स्टेटस,फलाट क्रमांक,स्टेशन सुविधा,परतावा माहिती इत्यादी सहज मिळविता येते. निगराणी व फीडबॅक ,प्रवासी त्यांच्या तक्रारींची प्रगती

महसूल सप्ताहनिमित्त गावकऱ्यांना दिली शासनाच्या योजनांची माहिती



गोंदिया : शासनाच्या निर्देशानुसार राज्यात महसूल सप्ताहा १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने महसूल विभाग गोंदियाच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील रतनारा ग्रामपंचायत येथे महसूल सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियान राबविण्यात आले.

अभियान दरम्यान गावकऱ्यांना श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना, अग्रिस्टॅक फार्मर आइडी, सातबारा वाटप, जिवंत सातबारा मोहिम, उत्पन्न दाखले, नवीन

मतदार नोंदणी यासह इतर योजनांचा माहिती देवून लाम देण्यात आले. यावेळी तहसीलदार शमशेर पठाण, मंडळ अधिकारी जी.व्ही.गाढवे, ग्राम महसूल अधिकारी बी. जी. साखरे, अनुप नंदेश्वर, डी. आय.कुर्ने, अनिता बिसेन, मनीष तिवारी,शुभम लिहारे, तालुका भूमी अभिलेख चे.डी. व्ही. टेंभरे, योगेश लालवंद साखरे, महसूल सेवक सुनील पवार, अनिश मस्करे, अमित लिहारे, स्वाती घरडे, वैद सुरसाउत, मिथुन बागडे, रतनारा सरपंच दामहे, शेजावग सरपंच विखलोडे व इतर पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या वतीने अंगदान जीवन संजीवनी अभियानाची जनजागृती



गोंदिया : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना तनूजीवन मिळावे यासाठी ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट पर्यंत ‘अंगदान जीवन संजीवनी’ अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. ४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य समिती सभा आयोजित करण्यात आली

होती. दरम्यान अवयवदान बाबत शपथ घेवुन पोष्टरच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.

यावेळी जि.प.सदस्य सुधा रहांगडाले, रचना गहाणे, छाया नागपुरे, वैशाली पंधरे, गिता लिहारे, डॉ.मुमेश्वर पटले, प्रविण पटले,रुपेश कुये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, डॉ.अरविंदकुमार बाघमारे, डॉ.महेंद्र धनविजय, डॉ.निरंजन अग्रवाल, डॉ.रोशन राऊत, डॉ.विनोद चव्हाण, डॉ.सुकन्या कांबळे, डॉ.प्रणित पाटील, डॉ.स्वनिल आत्राम, डॉ.ललित कुक्कडे, डॉ.दर्शना नंदागवळी, डॉ.निलेश जाधव, विजय आखाडे, राष्ट्रीय

अवयवदान हि काळाची गरज असून प्रत्येक व्यक्तीने यासंबंधी माहिती जाणुन घेणे गरजेचे आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, ज्यामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळू शकणार आहे. अवयवदान करणे हे एक महान कार्य आहे, कारण यामुळे अनेक गरजू लोकांना जीवनदान मिळू शकते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, तिचे अवयव आणि ऊती निरुपयोगी ठरतात, परंतु ते अवयवदान केल्यास, ते दुसऱ्या व्यक्तीसाठी जीवनदान ठरू शकतात. ज्याद्वारे आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे, अवयवदानाबद्दल गैरसमज दूर करून, जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे.

- सुरेशहर्षे जि.प. उपाध्यक्ष

आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास विंचुरकर, प्रमोद काळे, शाम लिचडे, प्रशांत बंसोड, विजय शेंडे उपस्थित होते.

गोंदिया : राज्यातील

शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेतर्गत इच्चुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करावयाचे असून त्यानुसार जिल्हास्तरावर वितरीत लक्षांकानुसार सोडत प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची निवड अंतिम करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा अधिशक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांना निवड झाल्याबाबत अवगत करण्यात येईल. सदर शेतकरी निवड झाल्यानंतर कृषी आयुक्ताल यामार्फत दीऱ्याचे आयोजन केले जाईल. या योजनेत प्रति शेतकरी अनुदान हे एकूण दौरा खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त

रु. १ लाख इतके देय आहे.

त्यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत सूचना प्राप्त झाल्यानंतरच शासन अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित रक्कम दौरा खर्च म्हणून भरणा करावयाची आहे. याबाबतचा तपशील प्रत्यक्ष दौरा आयोजित करण्यापूर्वी संबंधित निवड झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयांद्वारे देण्यात येईल याची नोंद घ्यावी. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही रक्कम कोणत्याही व्यक्तीस/ संस्थेस/ प्रवासी कंपनीस अदा करण्याची आवश्यकता नाही. काही सोशल मिडिया माध्यमांतून योजनेबद्दल दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे व दीऱ्यात सहभागी होणेसाठी पैसे भरणेबाबत सोशल मिडियाद्वारे पोस्ट करणे असे गैरप्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास आली असून शेतकऱ्यांनी अशा अपवांना बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

उद्योजकता व व्यक्तीमत्व विकासावर आधारित प्रशिक्षण

तिरोडा : क्षमता विकास व कौशल्य वृद्धी समिती, सी. जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा व नांदी फाउंडेशन, महिंद्रा प्राइड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सी. जे. पटेल महाविद्यालयात राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावरील सात दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळा ४ ते ११ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात सुरु राहील.

सात दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयभरत शर्मा यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत

व अध्यक्ष खाली घेण्यात आले असून या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. वसंत गायकवाड, डॉ. वलय तागडे व विशेष अतिथी म्हणून श्रीमती मेघना दुवे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. वलय तागडे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयभरत शर्मा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दैनंदिन काळात महिला सशक्तिकरणाची गरज व रोजगारात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि व्यक्तिमत्व व कौशल्य विकासाची विद्यार्थी जीवनामध्ये



महत्त्व तसेच विद्यार्थ्यांनी कक्षाप्रकारे विविध माध्यमातून आपले कौशल्य विकास करावयास हवे, प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास, वेळ व्यवस्थापन आणि

प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाला डॉ. शीतल निमजे, डॉ राजकुमार भोंडे, डॉ. राजेश बन्सोड, डॉ. रवी चौधरी प्रा. समद शेख, प्रा. अनिल राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ निखत शेख यांनी केले. वरील कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता क्षमता विकास व कौशल्य वृद्धी समितीच्या समन्वयक डॉ. शिल्पा भागवत तसेच नांदी फाउंडेशनचे अनुराग पाटणकर व सीमा भागवत तसेच सी. जे. पटेल महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचे विशेष सहयोग प्राप्त झाले आहे.

उपसरपंचाने विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस

तिरोडा : गुमाथावडा ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भगत यांनी आपला वाढदिवस जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. अनिल भगत हे संपूर्ण कुटुंबांसह शाळेत उपस्थित राहून १७० विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत, व शाळा व्यवस्थापन समिती, च्या संपूर्ण पदाधिकारी समवेत वाढदिवस साजरा केला. यावेळी शाळेतील १७० विद्यार्थ्यांना छात्रींचे वाटप केले.

उपसरपंच अनिल भगत हे नेहमीच वैयक्तिक रित्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शाळेला व तद्बतच विद्यार्थ्यांना मदत करत असतात. या

स्तुत्य उपक्रमातून नक्कीच सकारात्मक प्रेरणा मिळेल यात तिळमात्र शंका नाही. शाळेतील विद्यार्थ्यांना भेट वस्तू दिल्याबद्दल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनीव मुख्याध्यापकांनी आभार मानले.

याप्रसंगी सरपंच पद्माताई कंगाली, सदस्य नितीन बंसोड, सुशील कापसे, प्रविण रहांगडाले, रंशिलाताई मेश्राम, हसिताताई राणे, शारदाबाई परतेती, अजिराताई परतेती, सुशिलाताई चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय चौधरी, उपाध्यक्ष रत्नमाला पारधी, सदस्य राजेश कटरे, आशाताई परतेती तसेच शाळेतील विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.

महासागर

त्रिणीनो, मटारपासून छान छान पदार्थ बनवता येतात. आज लज्जतदार कोफ्ते बनवून बघा.

साहित्य : मटारचे दाणे एक कप, दोन उकडलेले बटाटे, चमचाभर बेसन, किसलेलं आलं एक चमचा, दोन हिरव्या मिरच्या, मीठ इत्यादी.

रुचकर कोफ्ता करी

ग्रेवीसाठी : तीन टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, आलं, दोन चमचे तेल किंवा तूप, अर्धा चमचा जीरं, हळद, धनेपूड, गरम मसाला, दोन चमचे साय, चमचाभर तिखट, मीठ आणि कोथिंबिर कूती : मटार उकडून रवाळ बाटा. बटाटे कुस्करून घ्या. कोफ्त्यासाठीचं

साहित्य एकत्र करून गोळे करा. ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. ग्रेवीसाठी हिरवी मिरची, टोमॅटो, आलं एकत्र वाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप घालून हळद आणि धनेपूड घालून परता. वाटलेला टोमॅटो तेल सुटपर्यंत परता. मसाल्यात साय घालून दोन मिनिट शिजवून घ्या. मीठ, तिखट, गरम मसाला घाला. शिजवल्यावर थोडं पाणी घाला. पाणी उकळल्यावर यात कोफ्ते घाला. दोन मिनिट शिजवून वरून कोथिंबिर घाला. मटार कोफ्ता करी तयार आहे.

अस्मिता

असे जपा केसांचे आरोग्य

पावसाळ्यात फक्त त्वचाच कोरडी पडते असं नाही तर केसही खराब होतात. वारंवार पावसात भिजल्यामुळे केस निस्तेज दिसतात. या दिवसात कोंडा होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून दोन वेळा तरी केस धुवायला हवेत. या काळात केसांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल याविषयी...

खोबरेल किंवा बदामाचं तेल गरम करून केसांना नीट मसाज करा. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करा.

या दिवसात केस ट्रिम करून घेणं गरजेचं आहे. वातावरणामुळे केस निस्तेज दिसू लागतात. त्यातच फाटे फुटल्यामुळे केस खूपच खराब दिसतात. त्यामुळे वरचेवर ट्रिम करून घेणं गरजेचं आहे. यामुळे केसांची वाढही चांगली होईल.

शॅंपू लावल्यानंतर कंडिशनर वापरायला विसरू नका. कंडिशनरमुळे केस मुलायम होतील.

या दिवसात रोज केस धुवू नका. दररोज शॅंपू वापरल्यामुळे केसांमधलं नैसर्गिक तेल नष्ट होतं. ते कोरडे दिसू लागतात. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा केस धुवा.

पावसाळी हवेपासून केसांचा बचाव करा. यासाठी बाहेर जाताना केस स्कार्फने झाकून घ्या. केस फार घट्ट बांधू नका. सैलसर अंदाडा घाला किंवा केस क्लचरने बांधा.

परतणार मूळ स्थानाकडे

बदल यासारख्या अनेक कठीण काळामध्ये संघटनेच्या धोरणांचे दृढ नेतृत्व केले.

आयएमएफमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी २००५ ते २०२२ पर्यंत हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम केले होते. तसेच २००१ ते २००५ दरम्यान त्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होत्या. काम केले.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिन जॉर्जिआ यांनी गीता गोपीनाथ यांचे वर्णन एक उत्कृष्ट सहकारी, बौद्धिक नेता आणि समर्पित व्यवस्थापक असे केले आहे. गीताने केवळ विश्लेषणात्मक कठोरता दाखवली नाही तर आयएमएफमध्ये अत्यंत आव्हानात्मक काळात व्यावहारिक धोरणात्मक सल्लादेखील दिला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या अचूक सल्ल्यामुळे कोविड, युद्ध, महागाई समस्या आणि जागतिक

रतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. जगातील मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र अलिकडेच त्यांनी आयएमएफमधून राजीनामा दिला आहे. गीता गोपीनाथ यांनी स्वतः ही घोषणा केली आणि आपण पुन्हा एकदा हार्वर्ड विद्यापीठाच्या फॅकल्टीमध्ये सामील होणार असल्याचे स्पष्ट केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सात वर्षे घालवल्यानंतर मी माझ्या शैक्षणिक मुळांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे.

गीता गोपीनाथ एक सप्टेंबरपासून हार्वर्डच्या अर्थशास्त्र विभागात 'प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स' म्हणून सामील होतील. गीता म्हणतात की, आता मी शैक्षणिक क्षेत्रात परत येण्याची आणि आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्समध्ये संशोधन पुढे नेण्यास तसेच अर्थशास्त्रज्ञांच्या नवीन पिढीला प्रशिक्षण देण्यास उत्सुक आहे. गीता गोपीनाथ यांनी जानेवारी २०१९ मध्ये आयएमएफमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून पदभार स्वीकारला आणि जानेवारी २०२२ मध्ये त्यांना प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले. आयएमएफमध्ये त्यांनी जागतिक संकट ठरलेली कोविड महामारी, युद्ध, महागाई आणि व्यापारातील

मानिनी

व्यापार व्यवस्थेतील मोठे बदल असतानाही अर्थघडी विस्कटली नसल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.

गीता गोपीनाथ यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि प्रिन्सटन विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता त्या पुन्हा एकदा हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू होत आहेत. त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा

मी २७ वर्षांची महिला असून नुकतंच लग्न झालं आहे. माझं एका मुलावर प्रेम होतं. पण गेल्या वर्षी आमच्यात खूप वाद झाला आणि आम्ही ब्रेक अप केलं. यानंतर मी आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न केलं. मात्र आता माजी प्रियकर मला ब्लॅकमेल करू लागला आहे. पतीला आमच्या नात्याबद्दल सगळं काही सांगण्याची धमकी तो देतो.

आम्ही एकेमकांच्या खूप जवळ आलो होतो. माझ्या आधीच्या नात्याची

घाबरणे योग्य नाही

पतीला कल्पना आहे. पण आमच्या जवळीकीची त्याला अजिबात कल्पना

काय करू ?

नाही. याच कारणामुळे मी खूप घाबरले आहे. मी काय करू ?

पतीला तुझ्या आधीच्या नात्याबद्दल माहीत आहे.

त्यामुळे तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळे पतीला विश्वासात घे. हा मुलगा तुला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांना सांग. तुझ्या माजी प्रियकराशी संपर्क साधून पतीला सगळ्या गोष्टींची कल्पना असल्याचं स्पष्टपणे सांग. यानंतर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेव. माजी प्रियकराशी अजिबात संपर्क करू नकोस. गरज वाटल्यास समुपदेशकांचीही मदत घे. अजिबात घाबरू नकोस. सद्य परिस्थितीला तोंड दे.

उज असो वा इव्हिंगिंग गाऊन, किंवा मग सलवार कमीझ, तुमचा लूक अधिक खुलवण्यासाठी मॅचिंग आणि योग्य अॅक्सेसरीज गरजेच्या असतात. प्रत्येक पेहरावाची नेकलाईन वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे नेकलाईनला साजेसा अॅक्सेसरीज आणि त्यातही नेकलेस असणं गरजेचं असतं. कोणत्या नेकलाईनवर कोणता नेकलेस शोभून दिसेल ? जाणून घेऊ.

डीप राउंड, स्कवेअर किंवा बोट नेक च्या कपड्यांवर चोकर शोभून दिसतो. यामुळे कॉलर बोन अधिक उठावदार दिसतात आणि तुम्ही उंच दिसू लागता. चोकर घालणार असाल तर छोट्या आकाराचे लांबटे कानातले घाला. छोटे झुमकेही चालू न जातील.

राउंड नेक असणाऱ्या

स्टाईल स्टेटमेंट

कपड्यांमध्ये तुमचे कॉलर बोन लपतात. त्यामुळे हाय राउंड नेक ब्लाउजवर नेकलेस घालण्याची गरज नाही. ब्रोकेडवाल्या ब्लाउजवर नेकलेस घालू नका. त्याऐवजी झुमके किंवा छानसं हेवी कानातलं कॅरी करा.

डीप व्ही नेकवर छोट्या आकाराचा पण गळार नेकलेस छान दिसेल. पेडंटवाले नेकलेही शोभून दिसतील.

गेल्या काही वर्षांपासून कॉलर नेक ट्रेंडमध्ये आहे. कॉलर नेक कुठें विविध प्रसंगी घालता येतील.

नेकपीस निवडताना...

कॉलर नेकवाले ब्लाउजही छान दिसतात. पण अशा पद्धतीच्या गळ्यावर काय घालायचं असा प्रश्न पडतो. तुमचा ब्लाउज ब्रोकेड मटेरियलचा असेल तर त्यावर नेकलेसची गरज नसते. पण प्लेन कॉलर नेक टॉप किंवा ब्लाउजवर लांब नेकलेस घालता येईल.

मैं त्रिणीनो ; स्वयंपाक करणं, तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवणं ही एक कला आहे. काहींना स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा रोजचा स्वयंपाक हे खूप अवघड काम वाटतं. पण प्रत्यक्षात स्वयंपाक करणं ही एक थेरपी आहे. यामुळे तुमचा ताण कमी होऊ शकतो. याला कलिनरी आर्ट थेरपी असं म्हणतात. चला तर मग, या थेरपीची माहिती घेऊ.

राग आल्यावर किंवा खूप तणावात असताना आवडीचं खाण्याची इच्छा होते. अशा वेळी महिला एखादा पदार्थ बनवून खातात. यालाच कलिनरी आर्ट थेरपी असं म्हटलं जातं.

स्वयंपाक केल्यामुळे तणाव कमी होतो. स्वयंपाक करताना चित्त एकाग्र होतं. महिलांचं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित झालेलं असतं. त्यामुळे मेंदूलाही चालना मिळते. मन एकाग्र व्हायला मदत होते.

डाएट अँड न्यूट्रिशन

स्वयंपाक करताना विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. मसाल्यांचा गंध तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या आवडत्या पदार्थाचा गंध आल्यावर रागही कमी होतो.

स्वयंपाक करता करता महिलांना स्वतःमधल्या कलागुणांची जाणीव होते. इतकंच नाही तर या दरम्यान महिला वेगवेगळे प्रयोग करतात. याच कारणामुळे नैराश्य तसंच इतर मानसिक आजारांची तीव्रता कमी होऊ शकते.

त्यामुळे आवड असेल तर बिनधास्त स्वयंपाक करा. स्वतःही खा आणि कुटुंबियांनाही खाऊ घाला.

स्वयंपाक, स्वतःला ओळखण्याचा मार्ग

स्कीन केअर

खुलवा चेहऱ्याचं सौंदर्य

चेहरा उजळवण्यासाठी घरीच साधा सोपा उपाय करता येईल. यासाठी चमचाभर तांदळाचं पीठ घ्या. प्रत्येकी एक चमचा दही आणि टोमॅटोचा रस घ्या. सर्व घटक एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पाच मिनिट मसाज करा. हा पॅक १५ ते २० मिनिट चेहऱ्यावर लावा. कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यामुळे चेहरा उजळेल.

स्मार्ट टिप्स

दागडाने कमी करा लव

अंगावरची लव काढून टाकण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. वॅक्सिंगचा पर्याय निवडला जातो. काही महिला हेअर रिमूव्हिंग क्रीमचा वापर करतात. मात्र एका दागडाचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने ही लव काढून टाकता येते. या दागडाला प्युमिस स्टोन असं म्हटलं जातं. प्युमिस स्टोनचा वापर करण्यासाठी हात किंवा पांय काही वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा. आता एका कंटेनरमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडं खोबरेल तेल घाला. आता हा दागड या पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे दागडाचा कठीणपणा कमी होईल. आता लव असणाऱ्या भागावर हा दागड हलक्या हातांनी फिरवा. लव गेल्याची खात्री करून घ्या.

नवा ट्रेंड

शेडेड मेक अप करायचाय ?

मेक अपचे वेगवेगळे ट्रेंड नेहमीच लोकप्रिय होत असतात. सध्या शेडेड मेक अपचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. यामुळे मेक अप केल्यानंतर चेहऱ्यावरचे रंग बदललेले दिसतात. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा मेक अप केला जात आहे. त्यातच रात्रीच्या पार्ट्यांसाठी असा मेक अप करण्याला प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे तुम्हीही शेडेड मेक अपचा हा ट्रेंड फुल्लो करू शकता.

नागपुरातील व्यापारी संघटनांचा

परदेशी वस्तूंवर बहिष्कार

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ७ :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठे कर लावण्याचे घोषित केले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप थेट भाष्य केले नाही. दरम्यान पंतप्रधानांनी नुकतेच स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन एका कार्यक्रमात केले होते. त्याला प्रतिसाद देत भारतातील कॅट या व्यापारी संघटनेने ८ ऑगस्टला नागपुरात एक उपक्रमाची घोषणा केली.

व्यापाऱ्यांच्या या उपक्रमात स्वदेशी जागरण मंचही सहभाग घेणार आहे. या विषयावर कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण भारतीय म्हणाले की, भारताला समृद्ध, सुरक्षित, स्वावलंबी, स्वाभिमानी आणि प्रेरणादायी राष्ट्र बनवण्यासाठी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घपण्याची गरज आहे. या महान मोहिमेच्या धर्तीवर, टीम कॅट नागपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वदेशीचा नारा टिळक पुतळा चौकात आज अभिनव उपक्रम

आणि स्वदेशी जागरण मंच यांच्यासोबत ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता नागपुरातील गांधी सागर येथील टिळक पुतळा चौकात परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये व्यापाऱ्यांसह ग्राहकांचीही उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान कॅट व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच संसदेला भेट दिली होती. त्यात देशभर्यातील १५० प्रमुख व्यावसायिक नेत्यांचा समावेश होता. संसद सदस्य आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली ही

भेट होती.

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिराई यांनी संसद संकुलातील त्यांच्या बैठकीच्या खोलीत कॅट व्यापाऱ्यांना संबोधित केले. यावेळी बिराई म्हणाले, व्यापारी आणि व्यापार हे देशाचा कणा आहेत. व्यापारी केवळ रोजगार निर्माण करत नाहीत तर देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. बदलत्या आर्थिक वातावरणाला लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना त्यांचा स्तर वाढवावा लागेल. आपण सर्वांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पुन्हा सांगितला आणि म्हटले की व्यापाऱ्यांनी आता



देशाच्या आणि स्वतःच्या हितासाठी स्वदेशी वस्तू विकल्या पाहिजेत आणि खरेदी केल्या पाहिजेत.

कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, देशातील व्यापारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. भारतीय वस्तू खरेदी आणि विक्री करणाऱ्यांच्या त्यांच्या आवाहनाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. त्यानुसार देशभरात स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली जाईल. ही मोहीम स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

गळफास लावून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

■ महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. ७ :

जंगली जनावरांमुळे पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे एका ३० वर्षीय तरूण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे घडली असून सागर लक्ष्मण पुसनाके मृतकाचे नाव आहे. पुसनाके यांचे पिकांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत होते. शिवाय, त्यांच्यावर कर्ज होते. यामुळे मानसिक तणावात असलेला सागर याने आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.



गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला राजवीर हा आगामी हिंदी चित्रपट आज संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपान चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

अर्थ स्फुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

: सिनेरंग :

राजवीरच्या निमित्ताने सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण



लोकरंजन

चित्रपटाविषयी आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार

राऊत, जेकांब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केले आहे.

भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन नायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजवीर या चित्रपटात एका आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास राजवीर ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुहास खामकर अर्थातच राजवीरचा दमदार अभिनय दिसतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि सुहास खामकरच तडफदार पाहूनच व्यक्तिमत्त्व पाहूनच

चित्रपटाविषयी आता चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

■ ■ ■

टीव्हीच्या पडद्यावर सांस्कृतिक क्षण उलगडणाऱ्या, स्टार प्लस या वाहिनीने भारतीय सण भव्यतेने आणि भावनेचा स्पर्श देऊन साजरे करण्याची आपली परंपरा चालू ठेवली आहे.

यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही वाहिनी स्टार परिवार बहन का झुमा, भाई का स्वॅग नावाने एक मनोरंजक चमकदार प्रहसन सादर करणार आहे, ज्यामध्ये नाट्य, डान्स आणि भावबंधांच्या प्रेमाची भावना ओतप्रोत असेल. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या या प्रेमोमधे स्टार कलाकारांनी नटलेल्या या प्रहसनाची झलक बघायला मिळत आहे. या रजनीची होस्ट आहे अनुपमा. यात ये रिशता क्या कहलाता है मालिकेतील अरमान आणि अनुपमा मधील प्रेम यांच्यात एक अनपेक्षित आणि जोरदार टक्कर होणार आहे. हे दोन्ही कलाकार आपल्या दमदार परफॉर्मन्सने मंच दणाणून सोडली आणि झनकचा भाऊ बनण्याचा सन्मान मिळवण्यासाठी कटिबद्ध दिसतील.

रक्षाबंधनाच्या वातावरणात भाऊ असण्याची जी गौरवपूर्ण भावना असते, त्याच्या अनुरोधाने या दृश्याचे सर्जन कलात्मकतेने करण्यात आले आहे. नाट्यमयता आणि जोरदार कोरिओग्राफीसह हे दोघे स्पर्धक या परफॉर्मन्समध्ये आपली खास शैली आणि आपले अणोखे व्यक्तिमत्त्व घेऊन येतील. हा अॅक्ट पाहताना एक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवेल की, झनकचा भाऊ म्हणून सरतेशेवटी कुणाची निवड होणार ?

गंमतीशीर कथानकातील खेळकर चढाओढ आणि अनपेक्षित कलाटण्या प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतील.पहात रहा, स्टार परिवार बहन का झुमा, भाई का स्वॅग ९ ऑगस्टला रात्री ७ वाजता, केवळ स्टार प्लसवर.

■ ■ ■

स्टार प्लसवर स्टार परिवार बहन का झुमा, भाई का स्वॅग सह रक्षाबंधन

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेवरे, ९८३३१४६३५६
subodh.ransheve @rediffmail.com

इस शनिवार शाम 7.00 बजे

अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष द्वारा आयोजित

भवन्य रोजगार मेळावा

मध्ये येणाऱ्या प्रमुख मान्यवरांचे हार्दिक स्वागत!

मा.आ.श्री. शशिकांतजी शिंदे, प्रवेशाध्यक्ष

मा.आ.श्री. रोहितजी पवार (प्रदेश सरचिटणीस)

प्रा.डॉ. हेमंत देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमरावती

शुक्रवार, दि. ०८ ऑगस्ट २०२५ रोजी, सकाळी ०९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत

स्थळ : संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती.

शुभेच्छुक : अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

स्टंटचे प्रताप आणि स्पॉन्सरशिप

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. ७ :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुती मधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना शिंदे सेनेचा पुन्हा एक मंत्री अडचणीत येतो आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्टंटचे प्रताप करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे.

परिवहन मंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे, की त्यांनी आपल्या इक्वेटसाठी पैसे कसे उभे करायचे याचा डेमी महाराष्ट्र सरकारला दाखवला.आधी एका खासगी अॅपवरून बाईक बुक करायची मग गरीब बिचाऱ्या बाईकवाल्याला

पकडायचे, अॅपवरून बाईक चालवणे नियमबाह्य आहे असा स्टंट करायचा, त्याचे व्हिडिओ बनवून परिवहन मंत्री किती स्मार्ट आणि अलर्ट यांची आहेत असा पीअर करायचा, स्वतःची इमेज बिलडिंग करायची, आणि मग अडचणीत आलेल्या या खासगी अॅपवाल्यांकडून इक्वेटसाठी निधी मिळवायचा, किती छान आर्याडिवा आहे ना, महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडात असताना निधी कसा उभा करायचा, याचा आदर्शच प्रतापी मंत्र्यांनी घालून दिला.

इक्वेटसाठी पैसे उभे करायचे असेल तर मंत्र्यांना काय काय करावे लागते आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता येणाऱ्या काळात विविध खात्यातील मंत्र्यांना देखील अशीच स्टंटबाजी करावी लागेल, असे चित्र आहे, असे वडेटीवार यांनी म्हटले आहे.

त्यांची मस्तीच जिरवायची आहे...

माजी मंत्र्यांचे विधान : शिंदेसेना-भाजप वाद विकोपाला

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ७ :

महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात महायुती आणि आघाडीमधील पक्ष एकत्रपणे लढणार की, स्वतंत्रपणे ते अजून स्पष्ट नाही. मात्र, निवडणुकीपूर्वीच भाजपा आणि शिंदेसेनेमधील वाद पेटू लागला आहे. नंदूरबारमधील भाजपाचे वजनदार नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टागेट आहेत, एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमश्या पाडवी. शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे, असे डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. आमश्या पाडवी यांच्याकडे बारा बंगले आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत, तरी देखील पंतप्रधान चरकुल योजनेच्या लाभ घेतला आहे, असेही डॉ. गावित म्हणाले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स: एकात्मिक शिक्षणदृष्टीकोनातून २१व्या शतकातील उद्योजकांचे घडवणार प्रेरणास्थान

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत ७ फेब्रुवारी १९९९ रोजी स्थापन झालेल्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे ही संस्था यंदा अभिमानाने २७ वर्षांचा यशस्वी शैक्षणिक प्रवास साजरा करत आहे. गेल्या दोन दशकांनु अर्थिक काळात गुणवत्ता, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकीची प्रतीक बनली आहे, जी विद्यार्थ्यांना २१व्या शतकातील गरजांसाठी सक्षम बनवते.

विद्यार्थ्यांचे करिअर समृद्ध करणे, समग्र, बौद्धिक आणि शाश्वत विकासासाठी जीवन वाढवणे हे संस्थेचे ब्रीदवाक्य, मूल्याधिष्ठित, व्यावसायिक आणि समग्र शिक्षणाच्या साक्ष आहे. संस्कार, संस्कृतीची जोपासना करीत डिजिटली व प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा हेच सूर्यदत्तचे उद्दिष्ट आहे. भारतीय शिक्षण क्षेत्रात यशस्वीरीत्या आभूलाय बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तीपैकी प्रो. डॉ. संजय चोरडियांचे नाव अग्रणी आहे.

शाळेपासून पदव्युत्तर

शिक्षणापर्यंतचा व्यापक विस्तार

■ सूर्यदत्त अंतर्गत ३० हून अधिक संस्थांचा समावेश असून यामध्ये शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे. ही संपूर्ण साखळी 'K G ते P G' आणि त्याहीपलीकडे शिक्षण देते. यापैकी सुमारे २० संस्थांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), कुलगुरू कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ (KKSU), डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिव्हर्सिटी (D B A T U), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मान्यता प्राप्त आहे. तसेच CBSE, MSBTE, MSBSVEIT इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय, AICTE, PCI, BCI, विविध स्किल डेव्हलपमेंट कोलिसिटाच्याकडूनही मान्यता प्राप्त आहे.

महिलांसाठी सक्षम शिक्षण केंद्र

■ सूर्यदत्त मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, फिनटेक, टेक्नॉलॉजी, सायबरसुरक्षा, एंक्लिपेशन इ. क्षेत्रातील कौशल्यधारित आणि तंत्रज्ञानसंपन्न अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ८० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार, तसेच सिंगापूरमधील AI साठीचे Centre of Excellence यासोबत सामंजस्य करार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरचा आयास आणि नोकरी संधी उपलब्ध होतात. दुबई, सिंगापूर, मलेशिया, यूके, यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशातील पर्यटनी आयास सहली विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन देतात.



“सूर्यदत्तमध्ये आम्ही केवळ नोकरीसाठी नव्हे, तर सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना तयार करतो.”

■ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास :

सूर्यदत्तमधून UPSC, MPSC, NEET, MBBS, NDA, न्यायसेवा इ. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते. याशिवाय फ्रेंच, जर्मन यांसारख्या परदेशी भाषा, सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण दिले जाते.

■ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक NEP धोरणाचे चार स्तंभ

प्रवेश, समता, गुणवत्ता आणि जबाबदारी; हे तत्त्वज्ञान सूर्यदत्त संस्थेच्या स्थापनेपासूनच त्याच्या कार्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे. सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी कसेही असो, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संस्थेचा कटाक्ष आहे.

■ सामाजिक बांधिलकीतून नेतृत्व : सूर्यदत्त Edu-

Socio Connect द्वारे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविले जाते. दिवंगत रतनबाई आणि बस्तीलालजी चोरडिया यांच्या प्रेरणेतून शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यां, सार्वजनिक कर्मचारी, लष्कर अधिकारी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, निष्ठावान कर्मचाऱ्यांसाठी मोफत कौशल्य शिक्षण व प्रशिक्षणही दिले जाते.

■ विविध विक्रम, पुरस्कार व मान्यतांमधून सन्मान

: ८० हून अधिक स्वयंसेवी संस्थांद्वारे जनजागृती, करिअर मार्गदर्शन व समाजोन्नती कार्यक्रम राबवले जातात. सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी, डॉ. बीकेएस अय्यंगार यांच्यासारख्या महान व्यक्तींना गौरवण्यात आले आहे. सूर्यदत्त ने ७००० किलो महा मिसळ, २४ तासांचे शांत वाचन (रीडार्थन), योग व हास्य उपचार अशा अनोख्या उपक्रमांतून 12 + वल्टरेकोईस नोंदवले आहेत.

■ स्टार्टअप उभारणीत पुढाकार :

संस्थेमार्फत इनोव्हेशन आणि इनव्यूशियन सेंटरची निर्मिती करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस बळ मिळवण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयोगशाळा स्थापण्यात आल्या आहेत.

■ विश्वासार्ह प्लेसमेंट मधील सातत्य :

उमेदवारांच्या शाश्वत वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासावर भर देणारी ही c विद्यार्थ्यांना आघाडीच्या राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय क्षेत्रात करिअरचे पर्याय उपलब्ध करून देते.



ग्लोबल कॉन्व्हेन्ट ऑन चॅलेंजस ला प्रख्यात उद्योगपती टोनीनो लॉबोर्गिनी यांची उपस्थिती



प्रो. डॉ. संजय बी. चोरडिया

संस्थापक अध्यक्ष : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

तंत्रज्ञानाची प्रगती अनुभवत

'सूर्यदत्त' कायमच आघाडीवर

तंत्रज्ञानाची प्रगती आपण अनुभवत

आहोत. 'एआय'च्या क्रांतीने सर्व क्षेत्रांचा

चेहरामोहराच बदलला आहे. या पार्श्व

भूमीवर शैक्षणिक संस्थांनाही हे नवे

बदल स्वीकारून, त्यांच्या उपयुक्ततेनुसार

स्वतःच्या ढाच्य़ात बदल करावा लागतो.

याबाबतीत 'सूर्यदत्त' कायमच आघाडीवर

असते.

वैशिष्ट्ये

- डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर
- ए आय इनोव्हेशन इनव्यूशियन
- ॲड स्टार्टअप इन्व्हेन्ट कॅम्पस
- इंटर - मल्टीडिसिप्लिनरी एनएलपी कम्पनाइड कॅम्पस
- आधुनिक शिक्षण साधनांसह प्रत्येक वर्ग याली
- संगणक / इंटरनेट रुम
- मोबाईल लॅब / ॲड लॅब
- रिसर्च सेंटर
- सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल,
- ऑडिटोरियम, ॲमीथिएटर
- इनवोअर-आऊटवोअर गेम्स,
- जिम, योगा अँड मीडिटेशन हॉल, कॅफेटेरिया



सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे आणि नॅशनल फार्मसी वेलफेअर

असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

फार्मसी क्षेत्रातील उत्कृष्टता, ऐतिहासिक फार्मात्सव २०२५ पुरस्कार समारंभ.